

INTERIM CORPORATE OFFICE: Plot No.106, Institutional Sector-44, Gurgaon-122 002 Haryana (India)

Phone No.: 91-124-4624000, 2574326, 2574325, 2574728 • Fax: 91-124-2574327

E-mail: contact@mahaseam.com Website: www.jindal.com

CIN No: L99999MH1988PLC080545

CORPORATE OFFICE: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurgaon-122 002 Haryana (India)

E-Communication

MSL/SEC/SE/2021-22

September 07, 2021

BSE Limited

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400001 National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra - Kurla Complex Bandra (E), Mumbai-400051

Stock Code: 500265 Stock Code: MAHSEAMLES

Sub: Newspaper Publication of Notice of 33rd Annual General Meeting and

E- Voting Information

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper advertisement published in newspapers viz. Financial Express (in English) and Navshakti (in Marathi) regarding Notice sent to the members of 33rd Annual General Meeting of the company.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Maharashtra Seamless Limited

Ram Ji Nigam

Company Secretary

Encl.: As stated above



REGD. OFF. & WORKS: Pipe Nagar, Village, Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402 126 (Maharashtra)

Phone: 02194-238511, 238512, 238567, 238569 • Fax: 02194-238513

MUMBAI OFFICE : 402, Sarjan Plaza, 100 Dr. Annie Besant Road, Opp. Telco Showroom, Worli, Mumbai-400 018

Phones: 022-2490 2570 /72 /74 • Fax: 022-2492 5473

HEAD OFFICE 5. Pusa Road, 2nd Floor, New Delhi-110005 Phones : 011-28752862, 28756631 Email : jpldelhi@bol.net.in

KOLKATA OFFICE : Sukhsagar Apartment, Flat No. 8A, 8th Floor, 2/5, Sarat Bose Road, Kolkata - 700 020

Phone : 033-2455 9982, 2454 0053, 2454 0056 • Fax : 033 - 2474 2290 E-mail : msl@cal.vsnl.net.in

CHENNAI OFFICE : 3A, Royal Court. 41, Venkatnarayana Road, T. Nagar Chennai-600017

Phone: 044-2434 2231* Fax: 044-2434 7990

FINANCIAL EXPRESS

VIVO BIO TECH LIMITED

Regd office: 8-2-672/5&6, 3rd Floor, Ilyas Mohammed Khan Estate, Road #1, Banjara Hills, Hyderabad-500 034, Telangana Tel: 040-2331-3288 Email: investors@vivobio.com, Web: www.vivobio.com

CIN: L65993TG1987PLC007163 NOTICE OF THE 34" ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND **BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ('AGM') of the members of M/s Vivo Bio Tech Limited ("The Company") will be held on Tuesday . 28th September, 2021 a 3.30 P.M.(IST) via Video Conferencing ("VC Facility") /Other Audio Visual Means ("OAVM" Only, to transact the businesses set out in the Notice of AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs vide dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January, 2021 (Collectively referred to as MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India(SEBI) Circulars dated 12th May, 2020 and 15th January, 2021, the company has emailed the Notice of the 34th AGM along with the link of the Annual Report for FY 2021, through electronic mode only, to those members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participants or Registrar & Transfer Agent (RTA) M/s. Aarthi Consultants Private Limited. The requirement of sending physical copies of Annual Report has been dispensed with.

The Annual Report of the Company for FY21 interalia containing the Notice of the 34th AGM has been uploaded on the website of the company at http://www.vivobio.com/annual_report.php and may also be accessed from the relevant section of the website of the stock exchange i.e BSE Limited at www.bseindia.com and on website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com and on the website of the Registrar and Share Transfer agent M/s. Aarthi consultants Private Limited a http://www.aarthiconsultants.com/investor_services

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Secretarial Standard-2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI(Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, the company is providing to the members the facility to exercise their right to vote at the 34th AGM by electronic means only before the AGM. During the proceedings of the AGM for this purpose, the company has appointed CDSL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for e-voting are given in the Notice of AGM. Members are

a) The Remote e-voting will commence on Friday, 24th September, 2021 (9.00 a.m. IST) and will end on Monday, 27th September, 2021 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

The Cut-off date for the purpose of e-voting shall be 21st September, 2021.

- Persons who have acquired shares and become members of the company after the dispatch of Notice and who are eligible shareholders as on the cut-off date 21" September, 2021 may contact investors@vivobio.com or info@aarthiconsultants.com to obtain login id and password. However if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing user id and password to cast the
- facility of voting through electronic voting system shall be made available during the proceedings of the AGM. Members attending the AGM through VC/OVAM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the
- Members who have already cast their vote by remote e-voting system prior to the AGN will be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast the vote again on such resolution (s) for which the member has already cast the vote through remote e
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialised mode physical mode and for members who have not registered their email id is provided in the
- q) Members who have not registered their e-mail addresses are requested to register their e mail addresses with respective depository participants, and members holding, shares in physical mode are requested to update their email addresses with company 's Registrar and Share transfer agent M/s. Aarthi consultants Private Limited at http://www.aarthiconsultants.com/investor_services to receive copies of Annual Report 2020-21 along with Notice of 34th AGM, instructions for remote e-voting and instructions for participating in the AGM through VC. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently
- Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com. under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533 or contact Registrar and Share transfer Agent M/s. Aarthi Consultants Private Ltd at 040-27638111, info@aarthiconsultants.com. All grievances connected with the facility for voting by electronic means may be

addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

Book Closure

Date: 06.09.2021

Place: Hyderabad

Notice is further given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rules framed thereunder, as amended from time to time and regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 22th September, 2021 to 28th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. By order of the Board of Directors of

> Vivo Bio Tech Ltd A.Karthik

Company Secretary M.No.A44462

VIRINCHI LIMITED

Regd office: 8-2-672 / 5 & 6, 4th Floor, Ilyas Mohammed Khan Estate. Road #1, Banjara Hills, Hyderabad-500 034, Telangana. Tel: 040-4819 9999 Email: investors@virinchi.com Web: www.virinchi.com

CIN:L72200TG1990PLC011104 NOTICE OF THE 32™ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 32[™] Annual General Meeting ('AGM') of the members of

M/s. Virinchi Limited ("The Company") will be held on Tuesday , 28th September, 2021 at 12.30 P.m.(IST) via Video Conferencing ("VC Facility") /Other Audio Visual Means ("OAVM") Only, to transact the businesses set out in the Notice of AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs vide dated 8th April 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January, 2021 (Collectively referred to as MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India (SEBI) Circular dated 12^e

May, 2020 and 15" January, 2021, the company has emailed the Notice of the 32" AGM along with the link of the Annual Report for FY 2021, through electronic mode only, to those members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participants or Registrar & Transfer Agent (RTA) M/s. Aarthi Consultants Private Limited The requirement of sending physical copies of Annual Report has been dispensed with. The Annual Report of the Company for FY21 interalia containing the Notice of the 32" AGM has been uploaded on the website of the company a https://corporate.virinchi.com/annualReports.php and may also be accessed from the

relevant section of the website of the stock exchange i.e BSE Limited a www.bseindia.com and on website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com and on the website of the Registrar and Share Transfer agent M/s. Aarthi consultants Private Limited at http://www.aarthiconsultants.com/investor_services

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Secretarial Standard-2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI(Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, the company is providing to the members the facility to exercise their right to vote at the 32rd AGM by electronic means only before the AGM. During the proceedings of the AGM for this purpose, the company has appointed CDSL for facilitating voting through electronic

The detailed instructions for e-voting are given in the Notice of AGM. Members are requested to note the following: a) The Remote e-voting will commence on Friday, 24th September, 2021 (9.00 a.m. IST)

and will end on Monday, 27th September, 2021 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

b) The Cut-off date for the purpose of e-voting shall be 21st September, 2021. c) Persons who have acquired shares and become members of the company after the

dispatch of Notice and who are eligible shareholders as on the cut-off date 21st September, 2021 may contact investors@virinchi.com or info@aarthiconsultants.com to obtain login id and password. However if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing user id and password to cast the vote facility of voting through electronic voting system shall be made available during the

proceedings of the AGM. Members attending the AGM through VC/OVAM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the

) Members who have already cast their vote by remote e-voting system prior to the AGM will be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast the vote again on such resolution (s) for which the member has already cast the vote through remote e

The manner of voting remotely for members holding shares in dematerialised mode physical mode and for members who have not registered their email id is provided in the

Notice of AGM. Members who have not registered their e-mail addresses are requested to register their

e-mail addresses with respective deposit participants and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with company 's Registrar and Share transfer agent M/s. Aarthi consultants Private Limited at http://www.aarthiconsultants.com/investor services to receive copies of Annual Report 2020-21 along with Notice of 32[™] AGM, instructions for remote e-voting and instructions for participating in the AGM through VC.) In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently

Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533 or contact Registrar and Share transfer Agent M/s. Aarthi Consultants Private Ltd at 040-27638111, info@aarthiconsultants.com

) All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

Book Closure

Notice is further given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rules framed thereunder, as amended from time to time and regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 22" September, 2021 to 28" September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. By order of the Board of Directors of

Virinchi Limited

K Ravindranath Tagore Company Secretary

HARYANA CAPFIN LIMITED CIN: L27209MH1998PLC236139

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, BKG Road, NH-17, Taluka Roha, Distt. Raigad-402126 (Maharashtra); E-mail: investors@haryanacapfin.com; Website www.haryanacapfin.com Tel. No. 02194 - 238511 NOTICE OF 23RD ANNUAL GENERAL MEETINGAND E-VOTING

INFORMATION

Notice is hereby given that the 23rd Annual General Meeting (the 'AGM' of the Company is scheduled to be held on Tuesday, September 28, 2021 at 10:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio visual Means ('OAVM'), to transact the business as listed in the Notice dated August 12, 2021 in compliance with General Circular nos. 14/202 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020 and 02/2021 dated January 13, 2021, issued by the Ministr of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular nos. SEBI/HO/CFD CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2021/11 dated January 13, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'). The members intending to attenthe AGM through VC/OAVM may attend the AGM by following the procedure

prescribed in the AGM Notice. In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice convening the 23rd AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21 have been sent on September 04, 2020, through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participants or Registrar and Transfer

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 201: read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (the 'Listing Regulations'), the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by National Securities Depository Limited (NSDL).

Members are further informed that (a) Remote e-Voting shall commend at 9:00 A.M. (IST) on Saturday, September 25, 2021 and end at 5:00 P.M. (IST) on Monday, September 27, 2021; (b) Remote e-Voting shall not be allowed after 5:00 P.M. (IST) on Monday, September 27, 2021; (c) No remote e-Voting shall be allowed beyond the aforesaid date and time and remote e-Voting module shall be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (d) The Cut-off date for the purpose of e-voting has been fixed as Tuesday September 21, 2021. Voting rights shall be reckoned on the paid up value of the shares registered in the name of the members of the Company as on the Cut-off date; (e) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the Cut-off date i.e. Tuesday September 21, 2021, may obtain the User ID and Password by sendin a request at evoting@nsdl.co.in. However, if any person is already registered with NSDL for remote e-Voting, he can use his existing Use ID and Password for casting his vote. (f) The e-voting facility will also be made available during the AGM to enable the members who have not cast their vote through remote e-voting, to exercise their voting rights (g) members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend and participate in the AGM through VC/ OAVM means, but shall not be entitled to cast their e-vote again. (h)the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.haryanacapfin.com Notice of the AGM is also available on the website of NSDLwww.evoting.nsdl.com.

Members, who are holding shares in physical form or who have no registered their e-mail ID with the Company/ RTA can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM by registerin their e-mail ID. Members are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card Passport, utility bill or any other Government document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2020-21 along with the AGM Notice by email to investors@haryanacapfin.com or rta@alankit.com. Member holding shares in demat form can update their email address with their Depository Participants

For e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any queries grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com or Ms Sarita Mote, Assistant Manager, National Securities Depository Limited 4thFloor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound SenapatiBapatMarg, Lower Parel, Mumbai -400013 or send an email to evoting@nsdl.co.inor call on 1800 1020 990 and 1800 22 44 30 or Mr J.K. Singla, Senior Manager, Alankit Assignments Limited, Alankit House 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055, India through email at rta@alankit.com or on Tel. No.: 011-42541234.

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 2 workingdays of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.haryanacapfin.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock Exchange.

participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

Manner to register/update email addresses:

cs@stampedecap.com / info@stampedecap.com

Self-attested scanned copy of the PAN Card, and

Stock Exchange (BSE) at www.bseindia.com.

Date: September 07, 2021

Physical

Holding

Demat

Holding

of the Companies Act, 2013.

Place: Hyderabad

their e-mail address in the following manner:

For HARYANA CAPFINLIMITED

Shruti Raghav Jindal

Whole Time Director

Stampede Capital Limited

Registered Office: KURA Towers, 10th Floor, D. No.1-11-254 and 1-11-255, S.P. Road, Begumpet, Hyderabad-500016,

Telangana, India.CIN: L67120TG1995PLC020170 Email: cs@stampedecap.com Web: www.stampedecap.com

Tel: +91-40-69086900/84

INFORMATION REGARDING THE ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING

(VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013. Rules made thereunder and

General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General

Circular No. 17/2020 dated April 13 2020 and General Circular no. 02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of

Corporate Affairs, the Annual General Meeting ('AGM') of the members of Stampede Capital Limited will be held on Thursday,

September 30, 2021 at 03:00 P.M through video conferencing facility without any physical presence of members. The process of

The AGM Notice will also be available on the website of the company at https://www.stampedecap.com/static/investor-

annual-report.aspxand on the website of National Stock Exchange (NSE)https://www.nseindia.com/Bombay Stock Exchange

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to registe

Send Scanned copy of the following documents by Email to:pvsrinivas@vccipl.com / info@vccipl.comkeeping cc to

c. Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence, Election Identity card, Passport) in

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address, Permanent

Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts

The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the

e-voting system to be provided by the Company. The details of the e-voting system and process of e-voting will be specified in the

Notice of the AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access

the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice

This newspaper intimation will also be available on the on the website of Stampede Capital Limited at

https://www.stampedecap.com/, on the website of National Stock Exchange (NSE)https://www.nseindia.com/ and Bombay

SIEL FINANCIAL SERVICES LIMITED

CIN No: L65999MP1990PLC007674

12-B, Soni Mansion, Ratlam Kothi, Indore, Madhya Pradesh - 452001

Email: sielfinancialservices@gmail.com

NOTICE

Notice is hereby given that the 30th AGM (Annual General Meeting) of the Company is scheduled to be

held on 30th September, 2021, Thursday at 04.30 p.m. through Video Conference or Other Audio-Visua

Means (OAVM). In compliance with general circular dated January, 13 2021 read with circulars dated April

8, 2020, April, 13 2020 and May 5, 2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry

of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI)

As per aforesaid circulars, the Notice of AGM along with the Annual Report for FY 2020-2021 has to be

sent only by electronic mode to those Members whose E-mail Id are already registered with the Company

Depositaries. The Company is also providing e-voting and remote e-voting facility to all its Members

If your email ID is already registered with the Company / Depositary, Notice of AGM along with annual

report for FY 2020-2021 and login details for e-voting shall be sent to your registered email address.

In case you have not registered your email ID with the Company / Depositary, please follow below

instructions to register your email ID for obtaining annual report for FY 2020-2021 and login details for

copy of Aadhar Card) for registering email address.

address as per the process advised by DP.

NACH if declare by company.

PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 23/09/2021

PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 23/09/2021

The Notice of AGM and Annual Report for FY 2020-2021 will also be available on Company's website at

www.sielfinancial.com and also on the Stock Exchange websites at www.bseindia.com. Members

attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of Quorum under Section 103

Send a request to Registrar and Share Transfer Agent of the Company, MAS

Services Limited at info@masserv.com providing Folio number, Name of the

shareholder, scanned copy of the share certificate (Front and Back), PAN

(self-attested scanned copy of PAN Card), AADHAR (self-attested scanned

Please send your bank detail with original cancelled cheque to our RTA (i.e.

MAS Services Limited, T-34, 2" Floor, Okhla Industrial Area, Phase-II, New

Please contact your Depositary Participant (DP) and register your email

Please also update your bank detail with your DP for dividend payment by

For SIEL FINANCIAL SERVICES LIMITED

Parmeet Singh Sood

Delhi 100020 alongwith letter mentioning folio no. if not registered already.)

to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice

(BSE) at www.bseindia.com. No hard copies of the notice will be made available to the Members.

a. A signed request letter mentioning your name, folio number and complete address

support of the address of the Members as registered with the Company.

Date: 06.09.2021



MAHARASHTRA SEAMLESS LIMITED (D.P. JINDAL GROUP COMPANY)

Regd. Off.: Pipe Nagar, Village Sukeli, BKG Road, NH-17, Taluka Roha, Distt. Raigad-402126, (Maharashtra) Tel. No. 02194 - 238511 E-mail: secretarial@mahaseam.com; Website www.jindal.com

Corp. Off.: Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram-12200 (Haryana); CIN: L99999MH1988PLC080545 Interim Corp. Off.: Plot No.106, Institutional Sector - 44,

Gurugram-122 003 (Haryana)

NOTICE OF 33rd ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (the 'AGM

of the Company is scheduled to be held on Tuesday, September 28 2021 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as listed in the Notice dated August 13, 2021 in compliance with General Circular nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020 and 02/2021 dated January 13, 2021, issued by the Minist of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular nos. SEBI/HO/CFD CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2021/11 dated January 13, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'). The members intending to attend the AGM through VC/OAVM may attend the AGM by following the

procedure prescribed in the AGM Notice. In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice convening the 33th AGM and the Annual Report for the Financial Year 2020 21 have been sent on September 06, 2021, through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participants or Registrar and Transfer Agents ('RTA').

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations'), the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by National Securities Depository Limited (NSDL).

Members are further informed that (a) Remote e-Voting shall commence at 9:00 A.M. (IST) on Saturday, September 25, 2021 and end at 5:00 P.M. (IST) on Monday, September 27, 2021; (b) Remote e-Voting shall not be illowed after 5:00 P.M. (IST) on Monday, September 27, 2021; (c) No remote e-Voting shall be allowed beyond the aforesaid date and time and remote e-Voting module shall be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (d) The Cut-off date for the purpose of e-voting has been fixed as Tuesday, September 21, 2021. Voting rights shall be reckoned on the paid up value of the shares registered in the name of the members of the Company as on the Cut off date; (e) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the Cut-off date i.e. Tuesday, September 21, 2021, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if any person is already registered with NSDL for remote e-Voting, he can use his existing User ID and Password for casting his vote. (f) The e-voting facility will also be made available during the AGM to enable the members who have not cast their vote through remote e-voting, to exercise their voting rights (g) members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend and participate in the AGM through VC/ OAVM means, but shall not be entitled to cast their e-vote again. (h) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.jindal.com Notice of the AGM is also available on the website of NSDL

Members, who are holding shares in physical form or who have no registered their e-mail ID with the Company/ RTA can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM by registering their e-mail ID. Members are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Government document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2020-21 along with the AGM Notice by email to secretarial@mahaseam.com or rta@alankit.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants.

For e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any queries / prievances connected with electronic voting, members may refer the requently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com or Ms. Sarita Mote, Assistant Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai -400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 1800 1020 990 and 1800 22 44 30 or Mr. J.K. Singla, Senior Manager, Alankit Assignments Limited, Alankit House. 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055, India through email at rta@alankit.com or on Tel. No.: 011-42541234.

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.jindal.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock

For MAHARASHTTRA SEAMLESS LIMITED

Date: September 6, 2021 JINDAL

For and on behalf of

Abhishek Jain

Stampede Capital Limited

Membership No.: A62027

Company Secretary & Compliance Officer

Ram Ji Nigam Company Secretary

Sugar output may drop to 30.5 MT with more cane diversion to ethanol

PRESS TRUST OF INDIA New Delhi, September 6

INDIA'S SUGAR PRODUC-**TION** is likely to decline marginally to 30.5 million tonne (MT) in the 2021-22 season as more sugarcane will be

diverted for ethanol making, a senior government official said on Monday. Sugar production is estimated to have reached 31 MT in the 2020-21 season (October-September), he said.

"Sugarcane crop by and large is good this year. We are

SOUTH EAST AGRO INDUSTRIES LIMITED

(CIN: L74899DL1993PLC055818)

Regd: C-2 Malviya Nagar, IIND Floor,

New Delhi- 110017

Corp. Office: Plot No. 35, KIADB, Belavadi

Industrial Area, Mysore, Karnataka-570 018

E-Mail: southeastagro@gmail.com,

Tel: +91-821-2402010

Notice of 28" AGM and

Remote-Evoting Information

Industries Limited shall be held on Thursday the

30° day of September 2021 at 10:30 AM at its

expecting diversion of more cane for ethanol making and as a result sugar production will be slightly lower at 30.5 MT during 2021-22 season," joint secretary in the food ministry Subodh Kumar Singh said.

meant for production of 2 MT of sugar was diverted for ethanol making, while in the 2021-22 season, cane meant for production of 3.5 million tonne of sugar will be diverted, he said.

In the current season, cane

However, sugar production

will be sufficient to meet the domestic consumption, which is expected to increase by 3,00,000-4,00,000 tonne at 26.3-26.5 million tonne in 2021-22 season, Singh said.

The domestic consumption in the 2020-21 season is estimated to be 26 million tonne.

While the likely opening stock of sweetener is estimated at 9-9.5 million tonne and expected production at 30.5 million tonne, the total availability of sugar in the 2021-22 season will be 39.5 to 40 MT.

Regd. Office: 7/125, C-2, Ilnd Floor, Swaroop Nagar, Kanpur - 208002 Tele Fax: 0512-2540293,

RICH UNIVERSE NETWORK LIMITED

(Formerly Known as Rich Capital & Financial Services Limited)

CIN: L51100UP1990PLC012089, E-mail: rcfsl@rediffmail.com, investors@richuninet.com

Website: www.richuninet.com NOTICE TO THE MEMBERS OF 31^{5T}ANNUAL GENERAL MEETING

be held on Wednesday, September 29, 2021 at 10:30 a.m. through Video Conferencing

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting of the Members of M/s South East Agro NOTICE is hereby given that the 31"Annual General Meeting (AGM) of the Company will

> provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunderand SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Numbers2/2021, 14/2020, 17/2020 and 20/2020 dated January 13, 2021, April 8, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue. The Notice of the 31"AGM and the Annual Report for the year 2021 including the financial statements for the year ended 31" March, 2021 ("Annual Report") will be sent

- only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circular/s and the SEBI Circular. Members can join and participate in the 31"AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 31" AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the evoting system during the 31" AGM are provided in the Notice of the 31" AGM. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of 31"AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.richuninet.com and the website of BSE Limited i.e. www.bseindia.com. Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/Depository can obtain Notice of the 31"AGM, Annual Report and /or
- login details for joining the 31°AGM through VC/OAVM facility including e-voting, by sending scanned copy of the following documents by email to investors@richuninet.com: a. a signed request letter mentioning your name, folio number and complete address;

b. self attested scanned copy of the PAN Card; and c. self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving

License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company. Members holding shares in physical form who have not updated their mandate for

receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank Mandate"), can register their Electronic Bank Mandate to receive dividends directly into their bank account electronically, by sending following details/document in addition to the documents mentioned in para 3 above by email to investors@richuninet.com:

a. Name and Branch of Bank in which dividend is to be received and Bank Account type; Bank Account Number allotted by your Bank after implementation of Core Banking

c. 11 digit IFSC Code; and

 d. Self attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly: Due to non availability of details of Bank Accounts, the Company shall dispatch the dividend warrant/cheque to such shareholder/s by postal service, whenever if dividend

is declared by the Company. Members holding shares in demat form are requested to update their email address/Electronic Bank Mandate with their Depository.

The above information is being issued for the information ad benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circular/s and the SEBI Circular.

By order of the Board,

Date: 04.09.2021 Place: Kanpur

Rich Universe Network Limited Shashwat Agarwal

MRO-TEK REALTY LIMITED MROTEK

DIN: 00122799

(Formerly known as MRO-TEK Limited) CIN: L28112KA1984PLC005873 Regd Office: No.6, New BEL Road, Chikkamaranahalli, Bengaluru-560 054

Phone: 080-42499000 Email: grd@mro-tek.com Website: www.mro-tek.com NOTICE OF 37™ ANNUAL GENERAL MEETING.

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 37th (Thirty Seventh) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, the 30" Day of September, 2021 at 11:30 A.M. (IST) without physical presence of the shareholders at a common venue in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), to transact the business as set out in the Notice calling 37th AGM of the Company. The Members of the Company are hereby informed that pursuant to the Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies Management and Administration (Amendment) Rules, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting)provided by Central Depository

Services (India) Limited (CDSL) The e-voting facility will be available during the following voting period:

E-voting rights of the Members will be reckoned on the Equity Shares held by them as on 23rd September, 2021, being the cut-off date. The remote e-voting period commences from 25th September, 2021 (9 A.M.) and ends on 29th September, 2021 (5 P.M.). During this period, the Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. A Member may participate in the Meeting even after exercising his right to vote through e-voting but shall not be allowed to vote again at the Meeting.

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Annual Report has been sent electronically by the Company and holds shares as of the cut-off date i.e. 23rd September, 2021 may contact our RTA i.e. Kfin Technologies Private Limited, 040-67161529 or at Tel No. 1800 345 4001 (toll free) Email and obtain copy of Annual Report.

In case of any queries, the Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting User Manual for members available at the download section of https://www.evotingindia.com/userdocs/FAQs.pdf or send an email to CDSL help desk at helpdesk.evoting@cdslindia.com or call 022-23058542/43.

The results of remote e-voting and e-voting at the AGM along with the Scrutinizer's Report will be placed on the Company's website and on the website of CDSL (www.evotingindia.com) within Forty-Eight (48) hours of passing of the resolutions at the AGM to be held on 30th September, 2021 for information to the Members and communicated to the BSE and NSE.

Notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the

Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 is also hereby given that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 24th September, 2021 to Thursday, 30th September, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM.

> For MRO-TEK Realty Limited Aniruddha Bhanuprasad Mehta

By order of the Board

JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED CIN: L27201MH1983PLC233813

Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra. Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector 44, Gurugram-122003, (Haryana); Phone: 0124-4624109; E-mail: secretarial@jindaldrilling.in

Website: www.jindal.com; Phone: 02194-238511 Interim Corp. Off.: Plot No.106, Institutional Sector - 44, Gurugram-122 003 (Haryana)

NOTICE OF 37th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

2021 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as listed in the Notice dated August 13, 2021 in compliance with General Circular nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020 and 02/2021 dated January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular nos. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 13, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'). The members intending to attend the AGM through VC/OAVM may attend the AGM by following the procedure prescribed in the AGM Notice.

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice convening the 37* AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21 have been sent on September 04, 2021, through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company or

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations'), the Company is providing electronic voting ('e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by

Members are further informed that (a) Remote e-Voting shall commence at 9:00 A.M. (IST) on Saturday, September 25, 2021 and end at 5:00 P.M. (IST) on Monday, September 27, 2021; (b) Remote e-Voting shall not be allowed after 5:00 P.M. (IST) on Monday, September 27, 2021; (c) No remote e-Voting shall be allowed beyond the aforesaid date and time and remote e-Voting module shall be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (d) The Cut-off date for the purpose of e-voting has been fixed as Tuesday, September 21, 2021. Voting rights shall be reckoned on the paid up value of the shares registered in the name of the members of the Company as on the Cut-off date; (e) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the Cut-off date i.e. Tuesday, September 21, 2021, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if any person is already registered with NSDL for remote e-Voting, he can use his existing User ID and Password for casting his vote. (f) The e-voting facility will also be made available during the AGM to enable the members who have not cast their vote through remote e-voting, to exercise their voting rights (g) members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend and participate in the AGM through VC/ OAVM means, but shall not be entitled to cast their e-vote again. (h) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.jindal.com Notice of the AGM is also available on the website of NSDL

Members, who are holding shares in physical form or who have not registered their e-mail ID with the Company/ RTA can cast their vote through remote e-voting or through e-voting during the AGM by registering their e-mail ID. Members are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Government document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2020-21 along with the AGM Notice by email to secretarial@jindaldrilling.in or rta@alankit.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants.

instructions given in the Notice of the AGM. In case of any queries in grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com or Ms. Sarita Mote, Assistant Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 1800 1020 990 and 1800 22 44 30 or Mr. J.K. Singla, Senior Manager, Alankit Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055, India through email at rta@alankit.com or on Tel. No.: 011-42541234 The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM

shall be declared within 2 working days of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.jindal.com and on the website of NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock Exchanges.

JINDAL

www.evoting.nsdl.com

For JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

New Delhi

egistered office C-2, Malviya Nagar, New Delhi ("VC")/OtherAudio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the applicable 110017 to transact the Ordinary businesses as detailed in the Notice sent to the members at neir registered addresses/email ID's together with Annual Report of the Company containing Audited Financial Statements, Board's Report for the financial year ended on March, 31, 2021. Pursuant to the provisions of Section 108 of the companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Obligations and Disclosures equirements) Regulations, 2015 the Company s please to provide its shareholders with facility of

by Link intime India Private Ltd (LIIPL), to enable s members to cast their votes in respect of businesses to be transacted at 28th AGM. Members holding shares either in physical form of dematerialized form, as on the cut-off date of 241 September, 2021, may cast their vote electronical on the resolutions set out in the Notice of AGM rough electronic voting system of LIIPL. The Notice of AGM was sent physically and electronically on September 5, 2021. The remote e-voting shall commence on Monday September 27, 2021 form 9:00 A.M. and shall end on Wednesday September 29, 2021 at 5:00 P.M. voting after 5:00P.M on September 29, 2021, and once the vote is cast by the member, th member shall not be entitled to change i subsequently. The facility to vote through Ballot Paper shall be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through Ballot Persons who have acquired shares and have

remote-e voting"(e-voting from a place other than

enue of AGM), through e-voting services provided

olding shares as on the cut-off date i.e., September 24, 2021 may write to Link In Time India Private Ltd. At enotices@linkintime.co.in or may be addressed to Mr. KG Banan at southeastagro@gmail.com, to obtain user id and password. Any member who has exercised his ight of vote through remote e-voting will be ntitled to attend the 28" AGM but will not be entitled to vote again in the meeting. The Notice of the 28* AGM will be available at the website of the LIIPL at https://

elpdesk https://instavote.linkintime.co.in. For South East Agro Industries Limited

(Karkala Gopal Banan)

Date: 06.09.2021

Registered Office: Pipe Nagar, Village-Sukeli, N.H.17, B.K.G. Road,

Notice is hereby given that the 37" Annual General Meeting (the 'AGM') of the Company is scheduled to be held on Tuesday, September 28,

Depository Participants or Registrar and Transfer Agents ('RTA').

Date: September 06, 2021

become member after dispatch of the Notice and

instavote.linkintime.co.in/. Any query or grievance n relation to voting by voting by electronic means nay be addressed to Mr. KG Banan or can be sent at email: southeastagro@gmail.com and/or

Managing Director

National Securities Depository Limited (NSDL)

For e-Voting instructions, members are requested to go through the

Saurabh Agrawal Date : September 06, 2021

Bengaluru

Chairman and Managing Director

Date: 06/09/2021 Director Date: 06.09.2021 Place: Delhi DIN-00322864 Place: Hyderabad M.No. A18894 financialexp.epap.in

एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड सीआयएन : युद्ध१००एमएच२००६पीएलसी१७४७५९ रिटेल सेन्ट्रल ऑफिस : १ ला मजला, एडलवैस हाऊस, सीएसटी रोड लगत, कलिना, मुंबई ४०००९८ नोंदणी कार्यालय : एडलवैस हाऊस, सीएसटी रोडलगत, कलिना, मुंबई – ४०००९८

जोडपत्र IV (नियम ८(१) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, **एडलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ऑक्ट) २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या (नियम ३) अन्वये प्रदान केलेल्य अधिकाराचा वापर करून सदर सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात रु. २,१०,७५,९०२.१३ पैसे (रुपये दोन करोड दहा लाख पंच्याहत्तर हजार नऊशे दोन आणि तेरा पैसे मात्र) अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम् चुकती करण्यासाठी कर्ज खाते क्र. ५११००३३६६५३१ (बीबीजी टर्म लोन) आणि ६५००१४०३९२२० ्रवीबीजी-ओडी) धारक कर्जदार मे. जय इम्पेक्स (कर्जदार), उदय चंद्रकांत देसाई (प्रोप्रायटर, गहाणदा आणि हमीदार) यांना बोलविण्यासाठी दिनांक २२-नॉव्हे.-२०१८ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. दि इंडसइंड बँक लि. (यानंतर आयबीएल असा उल्लेख) हे दिनांक ३०.१२.२०१९ रोजीच्या अभिहस्तांक कराराद्वारे ईएआरसी ट्रस्ट एससी–३५३ चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत एडलवैस ॲसेट रिकस्स्ट्रक्शन कंपर्न लिमिटेड (यानंतर ''ईएआरसी'' असा उद्घेख) कडे वित्तीय सहाय्य अभिहस्तांकीत केले. ईएआरसी आयबीएल च्य जागी आली आहे आणि त्यातील तारण हितसंबंध, हमी, तारणांसह वित्तीय मत्तेच्या संदर्भातील एमएचएफएल चे सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध हे कर्जदारांनी घेतलेल्या वित्तीय सहाय्याच्या संदर्भात ईएआरसी मध्ये निहित झाले . आहेत आणि ईएआरसी तारण धनको म्हणुन तिच्या सर्व अधिकाराचा वापर करत आहे.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्य येते की निम्नस्वाक्षरीकारांनी **एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन ३ **सप्टेंबर, २०२१** रोजी सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंट्रेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्ज** घेतला आहे.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्य तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की त्यांनी मिळकतीसह व्यवहार करू न आणि मिळकतीस केलेला कोणताही व्यवहार हा रु. २,१०, ७५, ९०२.१३ पैसे (रुपये दोन करोड दहा लाख <mark>पंच्याहत्तर हजार नऊशे दोन आणि तेरा पैसे मात्र)</mark> आणि त्यावरील व्याजाकरिता **एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्श** कंपनी लिमिटेड च्या प्रभाराच्या अधीन राहील.

तारण मत्तेचे वर्णन मिळकतीचे परिशिष्ट

सौ. रुपाली उदय देसाई आणि श्री. उदय चंद्रकांत देसाई द्वारे मालकीचे जिल्हा आणि उपजिल्हा ठाणेच्या दरम्यान ठाणे महानगरपालिकेमध्ये गाव चांदनी, ठाणे टाऊन, तालूका आणि जिल्हा ठाणे येथे जमीन धारक टीका क्र. २, सिटी सव्हें क्र. ११९ आणि १२०बी वर उभी राघोबा शंकर रोड, ठाणे येथे स्थित श्री कृष्णा पार्क नावे ज्ञात इमारतीच्या ४ थ्य मजल्यावर फ्लॅट क्र. ४०३, मोज. ३२० चौ.फू. चटई क्षेत्र.

दिनांक : ०४.०९.२०२१ ठिकाण : मुंबई

ATUL ISHWARLAL PARIKH.

owner of Block No. A/23/91,

RAJAWADI CO-OPERATIVE

HOUSING SOCIETY LTD.,

Chitrajan Nagar, Ghatkopar East,

Mumbai- 400 077 (hereinafter

referred to as the said premises)

has misplaced the Original Article

of Agreement dated 02/01/1992

which was duly executed by and

between SHRI. MOTILAL

WADHUMAL MANIKANI (being

Ishwarlal Parikh (being the

transferee therein) with respect to

the said premises for which NC

dated 02/09/2021 bearing No

1439/2021 have also been filed at

Tilak Nagar Police Station,

Chembur regarding misplacemen

of the Original Agreement. Any Party/Person either having or

claiming any right, title, estate or

interest claim or demand of any

nature whatsoever into, over or

upon the said property or any

part thereof, whether by way of

inheritance, mortgage, sale,

agreement for sale, transfer,

assignment, lease, sublease,

license, sub-license, lien, charge

trust, maintenance, easement, gift

adjudicating authority, exchange

partition, power of attorney, Will,

bequest, FSI, tenancy,

development rights, family

arrangement/ settlement,

possession, allotment or otherwise

howsoever against the said

roperty and has obtained or foun

the said missing Original Agreement are hereby required to make the same known in writing to MAKWAANA N ASSOCIATES. Advocates Bombay High Court

having address at Office No. 53

Annapurna Industrial Service CSL

Tilak Road, Ghatkopar East,

Mumbai-400 077

date of publication hereof.

MAKWAANA N. ASSOCIATES

Office No. 53, Annapurna

Industrial Service CSI Tilak Rd

Ghatkopar East, Mumbai 400077

within 15 (fifteen) days from the

lis-pendens, decree or order of any

ne transferor therein) and **Mr. Atul**

ment No. 91 having address

सही / – प्राधिकृत अधिकार्र एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

UNIPHOS INTERNATIONAL LIMITED

CIN: U24219GJ1992PLC027317 Reg. Off.: 11, G.I.D.C., VAPI, DIST. VALSAD, **GUJARAT-396195**

WEBSITE: www.uilonline.com, E-MAIL: uil@uilonline.com NOTICE

Companies, Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the 29th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, 30th September, 2021 at 9.30 a.m. at 11, G.I.D.C., Vapi-396195, Gujarat. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('Remote e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited

(NSDL) as the Agency to provide e-voting facility. The communication relating to remote e-voting inter-alia containing User ID and password along with a copy of Notice convening the meeting has been dispatched to the Members. The Notice of the meeting is available on the website of the Company at www.uilonline.com.

The remote e-voting facility shall commence on 27th September, 2021 from 9.00 a.m. (IST) and end on 29th September, 2021 at (5.00 p.m.) (IST). The remote evoting shall not be allowed beyond the said date and time.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

In case of any queries, you may refer the remote e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990.

FOR UNIPHOS INTERNATIONAL LTD.

Bipin Jani Managing Director (DIN: 00297043)

PUBLIC NOTICE PMC BANK Notice is hereby given to al concerned that our Client MR

पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड नियम ८ (१) अंतर्गत रिकव्हरी सेल: कार्यालय क्र. ४ आणि ५, ३ रा मजला, ड्रिम्स मॉल, एल.बी.एस. मार्ग, भांडुप (प), मुंबई-७८ ज्याआर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्राधिकृत अधिकारी या नात्याने दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

रुल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये संदर्भित कर्जदार/गहाणदार/हमीदांराच्या प्रत्येकी नमुद तारखेस ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सुचना निर्गमित करून प्रत्येक खात्यासमोरील रकमेची परतफेड करण्यास सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/सह-कर्जदार/महाणदार/संचालक/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे, कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार/हमीदार/संचालक आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर

कायनान्त्राअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील नमुद तारखेस घेतला विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार/संचालक/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या रक्कम आणि कर्ज कराराप्रमाणे त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

कर्जरार/सर-कर्जरार/ मागणी मागणी करूना

अ.	कर्ज खाते क्र.	कजदार/सह-कजदार/	मागणा	मागणा	कब्जा	
ज. क्र.	वसुली विभाग	गहाणदार/ संचालक/ हमीदाराचे नाव	सूचनेची तारीख	सूचनेप्रमाणे थकबाकी रक्कम	घेतल्याची तारीख	गहाण मिळकतीचे वर्णन
१	०२०३०११०००००१७	श्री. विश्राम देवजी कुवरे / श्री. संदीप विश्राम कुवरे	१२/०३/२०२१	₹. ६,४१,८७२.३०	०१/०९/२०२१	श्री. विश्राम देवजी कुवरे यांच्या द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. बी/१२, २रा मजला, पृष्पांजली सीएचएस लि., स्वामी समर्थ मंदिर जवळ, खडकपाडा, कल्याण पश्चिम-४२१३०१, मोजमापित ३७० चौ.फूट क्षेत्र.
3	०३१३३०२००००००१४	श्री. ओमप्रकाश दामोदर फडतरे /सौ. अलका ओमप्रकाश फडतरे / श्री. श्रेनिक ओमप्रकाश फडतरे	१५/०५/२०२१	रु. २४,५६,१३९.००	०१/०९/२०२१	श्री. ओमप्रकाश दामोदर फडतरे आणि सौ. अल्का ओमप्रकाश फडतरे यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. ००२ आणि ००३, तळमजला, बी-विंग, दिव्येश कॉम्प्लेक्स
m	०३११३०१०००००१०७	मे. निर्मल ट्रान्सपोर्ट / श्री. ओमप्रकाश दामोदर फडतरे / सौ. अलका ओमप्रकाश फडतरे / श्री. जगदीश पुंडलिक गवळी / श्री. ऋषिकेश अरुण वावडेकर		₹. ₹४,१७,४७८.९०		को-अंपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हें क्र. ३०, हिस्सा क्र. ३(मा.), गवळी नगर, लेन क्र. २, पुना लिंक रोड, गाव-तिसगाव, कल्याण (पू.)-४२१३०६, जिल्हा-ठाणे, मोजमापित क्षेत्र ९२५ चौ.फूट (बिल्टअप क्षेत्र).
8	०२९३०११००००००८	श्री. वेंकटेश पिचीकरण / श्री. कृष्णमूर्ती राजमलंग	२९/०४/२०२१	रु. ४,८७,०१४.९१	०२/०९/२०२१	श्री. वेंकटेश पिचीकरण यांच्या द्वारे मालकीचा गाव मोरिवली, तालुका अंबरनाथ, बी कॅबिन रोड, अंबरनाथ (पूर्व), ठाणे येथील सीटीएस क्र. ९२९९/७ धारक जिमनीवर बांधकामित तेलंगे हाईट्स को –ऑपरेटिव्ह हौसँग सोसायटी लि. च्या तेलंगे हाईट्स अशा ज्ञात बिल्डिंगीच्या आर२ विंग येथील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०२.
ч	०२२३०११००००००९	श्री. गणेश श्रीधर जाधव / श्री. मंगेश श्रीधर जाधव / श्रीम. गौरी गणेश जाधव	३१/०५/२०२१	रु. १६,५४,७१२.९२	0२/0९/२०२१	श्री. गणेश श्रीधर जाधव आणि श्री. मंगेश श्रीधर जाधव याच्या द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. २०४, दुसरा मजला, ए-१ विंग, भागिरथी
Ę	०२२३०१३००००००८	मे. कुलस्वामिनी एंटरप्रायजेस / श्री. गणेश श्रीधर जाधव / श्रीम. गौरी गणेश जाधव / श्री. मंगेश श्रीधर जाधव		रु. १२,७७,८४५.००		निवास, मागिरथी विश्व ए-१, बी-१ सीएचएस लि., तालुका-अंबरनाथ, मोजमापित चटई क्षेत्र ६९९.३७ चौ.फूट.
G	०२७३०११०००००३५	श्री. मनोजकुमार दिनेशचंद्र पांडे/ श्रीम. उर्मिला मनोज पांडे	२९/०४/२०२१	रु. ११,७०,९५९.९८	०२/०९/२०२१	श्री. मनोजकुमार दिनेशचंद्र पांडे यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅंट क्र. १०१, १ला मजला, गजबस्न सीएचएस लि., रमेशवाडी, प्लॉट क्र. ५, सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. ६, गाव कुळगाव, तालुका अंबरनाथ, बदलापुर (पश्चिम), मोजमापित क्षेत्र ५४० चौ.फूट.
۷	००७३०११००००८६५५	श्री. प्रसन्नकुमार संभाजी कांबळे / श्रीम. संध्या प्रसन्नकुमार कांबळे	१९/०६/२०२१	रु. १७,९२,७६८.०९	०४/०९/२०२१	श्री. प्रसन्नकुमार संभाजी कांबळे यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. ५, तिसरा मजला, बिल्डिंग क्र. ए-६, मंगलमुतीं सीएचएस लि., सेक्टर १८, नेरूळ, नवी मुंबई-४००७०६.
					1	6. '

रिलायन्स रिटेल लिमिटेड

श्री. रत्नेश मुन्नर यादव/

दिनांक : ०१/०९/२०२१, ०२/०९/२०२१ आणि ०४/०९/२०२१

ठिकाण : कल्याण, अंबरनाथ, बदलापुर, नेरूळ, कांदिवली आणि भांडुप

02233800000000

CIN: U01100MH1999PLC120563 नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई - ४०० ००२ दूरध्वनी: +९१-२२-३५५५ ३८०० • ई-मेल: retail.secretarial@ril.com • वेबसाईट: www.relianceretail.com

कंपनीच्या भागधारकांसाठी सूचना बाविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानासंबंधी माहिती

१९/०१/२०२१

२५,९६,८४९.३७

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांची पूर्तता करत असताना, मंगळवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२१ रोजी भाप्रवेळ सकाळी ११:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरान्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') होणाऱ्या कंपनीच्या बाविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (''एजीएम''), आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल व त्यासोबत जोडण्याची आवश्यकता असलेले इतर दस्त्रेपवज, कंपनीच्या सदस्यांना ६ सप्टेंबर, २०२१ रोजी इलेक्टॉनिक पद्धतीने पाठविण्यात आले आहेत. एजीएमची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.relianceretail.com येथे आणि कंपनीचे रजिस्ट्रार व हस्तांतरण एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या

एजीएमची सूचना प्रसारित करण्याच्या तारखेपासून एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले दस्तऐवज सदस्यांसाठी तपासणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. सदर दस्तऐवज तपासण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी retail.secretarial@ril.com येथे ई-मेल पाठवावा.

दूरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या दरम्यान ई-मतदान:

वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

कंपनी आपल्या सदस्यांना एजीएममध्ये मंजूर करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''**ई-मतदान**'') मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. सदस्य येथे खाली नमूद करण्यात आलेल्या तारखांना दूरस्थ पद्धतीने मतदान करू शकतील **(''दूरस्थ ई-मतदान'')**. कंपनीने ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिनटेक यांच्या सेवा घेतल्या आहेत.

डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ई-मेलचे पत्ते नोंदविले नाहीत अशा सदस्यांसाठी दूरस्थ मतदान पद्धतीने मतदान करण्यासह, मतदानाशी संबंधित माहिती आणि सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. एजीएमची सूचना पाठविण्यात आल्यानंतर कंपनीची सदस्य बनलेल्या आणि अंतिम मुदतीच्या तारखेला (येथे खाली नमूद करण्यात आलेल्या) समभाग धारण करणाऱ्या व्यक्ती/युजर आयडी आणि पासवर्ड विसरलेले सदस्य, यांनी कोणत्या पद्धतीने ते मिळवावे

हे एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. दूरस्थ ई-मतदान सुविधा खालील मतदान कालावधीत उपलब्ध असेल:

दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची वेळ : गुरुवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भाप्रवेळ सकाळी ०९:०० वाजता

ः सोमवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२१ रोजी दूरस्थ ई–मतदान संपण्याची वेळ भाप्रवेळ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

वरील तारीख व वेळेनंतर दूरस्थ ई-मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि केफिनटेक द्वारा वरील कालावधी संपल्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल बंद

ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान (''इन्स्टा पोल'') करू शकतील.

अंतिम मुदतीच्या तारखेला म्हणजे मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर, २०२१ रोजी ज्याचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदविण्यात आले आहे अशी व्यक्तीच फक्त दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास किंवा इन्स्टा पोल द्वारा मतदान करण्यास पात्र असेल.

०४/०९/२०२१ फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, ए विंग, देव

५६०.०० चौ.फूट चटई क्षेत्र.

आशिष, सुभाष रोड, जनता मार्केट, भांडुप

(पश्चिम), मुंबई-४०००७८, मोजमापित

पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑप. बँक लि.

सही/-, प्राधिकृत अधिकारी

ई-मेलचा पत्ता नोंदवण्याची / सुधारणा करण्याची पद्धती:

(ए) ज्यांनी त्यांच्या ई-मेलच्या पत्याची कंपनीपाशी नोंदणी/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी फोलिओ क्रमांक, ई-मेलचा पत्ता आणि सोबत पॅनकार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोडून कंपनीला retail.secretarial@ril.com येथे लिहून किंवा केफिनटेक यांना rrlinvestor@kfintech.com येथे लिहून ई-मेलच्या पत्त्याची नोंदणी/सुधारणा करावी.

(बी) ज्यांनी त्यांच्या ई-मेलच्या पत्याची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना, त्यांचे डिमॅट खाते जेथे आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेलच्या पत्याची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदानासंबंधी काही शंका असल्यास, सदस्यांनी केफिनटेकची वेबसाईट: https://evoting.kfintech.com येथे ई-मतदानासाठी उपलब्ध असलेल्या ''डाऊनलोडस'' भागात ड्रॉपडाऊन द्वारा उपलब्ध असलेला ''हेल्प'' आणि ''एफएक्यू'' भाग/ई-मतदान वापरण्याविषयी माहिती पुस्तक पहावे.

काही चौकशी/तक्रार असल्यास, सदस्यांना खालील संपर्काच्या तपशीलाची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे:

श्री. एस्. पी. वेणुगोपाल, महाव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: रिलायन्स रिटेल लिमिटेड) सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट,

नानाक्रमगुडा, हैदराबाद ५०० ०३२ दूरध्वनी क्रमांक: +९१ ४० ६७१६ १७००

स्थळ : मुंबई

ई−ਸੇਲ: evoting.rrl@kfintech.com टोल फ्री क्रमांक: १८००-४२५-८९९८ (सर्व कामकाजाचे दिवशी सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत)

व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएममध्ये सहभागी होणे:

सदस्य जिओमिट द्वारा https://jiomeet.jio.com/rrlagm येथे व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएमला उपस्थित राहू शकतील. येथे वापरण्याची लॉगइनची माहिती आणि एजीएमला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती एजीएमच्या सूचनेत टिप क्र.९ मध्ये देण्यात आली आहे. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले आहे असे सदस्य एजीएमला उपस्थित राहू शकतील परंतु पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मतदान

> संचालक मंडळाच्या आदेशाने स्वाक्षरी/-

के. श्रीधर दिनांक : ७ सप्टेंबर, २०२१ कंपनी सेक्रेटरी जाहीर सूचना

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण समक्ष, खंडपीठ मुंबई येथे सी.पी.(आयबी)-३४४/(एमबी)/२०१९

एलेक्झायर डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड

प्लॉट क्र. ४/१, टीटीसी इंडस्ट्रीअल क्षेत्र, ठाणे-बेलापूर रोड,

घणसोली, नवी मुंबई- ४०० ७१०. मे. ग्लान्स इन्व्हेस्टमेंटस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांनी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई येथील मुंबई खंडपीठासमक्ष इन्सॉल्वन्सी ॲण्ड बँक्रप्टसी कोड २०१६ च्या कलम ७ अन्वये अर्ज दाखल केला आहे.

सन्माननीय एनसीएलटी मुंबई खंडपीठ ॥ यांनी अर्जदारांना प्रकशित सूचनेला अनुसरुन जाहीर सूचनेच्या मार्गे सुनावणीच्या पुढील तारखेची सूचना देण्यात आली आहे. सूचनेला उत्तर म्हणून, तुम्ही तुम्ही स्वतः किंवा तुमच्या प्राधिकृत प्रतिनिधींद्वारे सन्माननीय राष्ट्रीय विधी न्यायाधिकरण, मुंबई येथील खंडपीठ समक्ष कोर्ट रूम क्र. ॥ मध्ये २८सप्टेंबर, २०२१ म्हणजेच स. १०.३० वा. हजर रहावे. वरीलप्रमाणे तुम्ही प्रतिसाद न दिल्यास, सन्माननीय एनसीएलटी मुंबई खंडपीठ ॥ तुमच्या पश्चात योग्य आदेश मंजूर करेल.

श्री. धर्मेंद्र क्रिष्णा तळकर मे. ग्लान्स इन्व्हेस्टमेंट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

The COLABA LAND AND MILL CO. LIMITED

1017, Raheja Chamber, 213, Nariman Point, Mumbai-400 021 Tel.: 22831137, CIN: U70100MH1880PLC000039

Notice

The 141st Annual General Meeting of the Company will be held on 30th September, 2021 through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OVAM) to transact the business as set out in the Notice of the AGM in accordance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 13.01.2021 [read with Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 21.04.2020 and 05.05.2020 (Collectively referred to as MCA Circulars)] and SEBI Circulars dated 12.05.2020 and 15.01.2021. Members can join the Meeting through VC/OVAM means only. The Company will be sending the Notice through electronic mode to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agents. The Annual Report for the Financial Year 2020-21 will be available for download from the Company's Website www.clmcl.co.in and the website of National Securities Depository Limited (NSDL) www.evotingindia.com/. The instruction for joining the 141 AGM and the manner for participating in the AGM as also through remote Evoting and for casting the vote through e-voting system during the AGM are provided in the Notice.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 23nd September, 2021 to 29th September, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting

In view of the above, the Members are requested to note that, if you have not registered your email address with the Company/RTA you may follow the below mentioned process for obtaining the login details

For Physical shareholders Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy p the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card) AADHAAR (self attested scanned copy od Card) by email Aadhaar clmltdl880@gmail.com

For Demat shareholders

Please provide Demat account details (CSDL-16 digital beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client maste or copy of Consolidates Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN Card), AADHAAR (self-attested scanned copy Aadhaar Card) to clmltl880@gmail.com

The company/RTA shall co-ordinate with NSDL and provide the login credentials to the above mentioned shareholders.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.co or call 022-23058542/43. All grievance connected with the facility for voting by electronic means may be addressed (NSDL) National Securities Depository Limited, or send an email to info@nivis.co.in or at 011-45201005.

> By Order of the Board FOR THE COLABA LAND AND MILL CO. LIMITED

Place: Mumbai

Sudarshan V. Loyalka Managing Director

Date 07th September, 2021

DIN: 00016533 For more information please visit www.clmcl.co.in

एमपीएल प्लास्टिक्स लिमिटेड

सीआयएन क्र. : एल२५२०९एमएच१९९२पीएलसी०६६६३५ गोंदणी कार्यालय : २, आशिष वेअरहाऊस कॉर्पोरेशन पंजाब फाऊंड़ी इंडस्ट्रियल इस्टेट, क्लासिक स्टुडिओजवळ, मिरा भाईंदर रोड, काशिमिरा मिरा रोड (पूर्व) जिल्हा ठाणे - ४०१९०४

फोन क्र. : ०२२-२८४५५४५०, २८४५८९६७ ईमेल : vishakhaj@mplindia.in, mplho@mplindia.in, वेबसाईट : www.mplindia.in

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (एजीएम)

सूचना बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी

एजीएम) ही वार्षिक अहवालाचा उर्वरित भाग वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेले र्वसाधारण कामकाज करण्यासाठी नोंदणीकृत कार्यालय ः २, आशिष, वेअरहाऊस, कॉर्पोरेशन. गंजाब फाऊंड्री, इंडस्ट्रियल इस्टेट, क्लासिक स्टुडिओ जवळ, मिरा भाईंदर रोड, काशिमिरा, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे पीन ४०११०४ येथे बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.३० वा. घेण्यात येणार आहे. संबंधित सर्क्युलरच्या अनुपालनामध्ये एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता अलिप्त वित्तीय विवरणपत्रांसह मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी जोडलेले आवश्यक दस्तावेज हे कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या प्रभासदांना पाठविण्यात येतील.

वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याच्या आवश्यकतेला संबंधित सर्क्युलर द्वारे प्रतिबंध करण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०–२०२१ करिता वार्षिक अहवालाची प्रत कंपनीची वेबसाईट www.mplindia.in आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

(ए) प्रत्यक्ष स्वरुपांत शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनीकडे त्याचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट केलेले नाहीत त्यांना खालील लिंकवर क्लिक करून मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे

बी) डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी त्यांच्या डिपॉझटरी पार्टिसिपंटसुकडे त्यंचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट केलेले नाहीत त्यांना त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्याचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे. ३. एजीएमचे कामकाज करण्यासाठी **सीडीएसएलकडील दरस्थ ई–मतदान पद्धतीचा तपशिल** कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सधारणेनसार कंपनीज (मॅनेजमेट ॲण्ड ॲड मिनिस्टेशन) रुल्स २०१५ चे नियम २० आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या ाग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीनुसार कंपनीने मे. सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविलेल्या प्लटफॉर्म मार्फत दूरस्थ ई-मतदान पद्धती मार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजाच्या बाबीवर त्यांच्या मतदानाचा हक्क वापरण्याची सुविधा सभासदाना परविली आहे थ्री. शैलेश कचलिया (सभासदत्व क्र. एफसीए १३९१), कार्यरत कंपनी सचिव यांची कंपनीच्या

प्रकरणाशी संबंधित २९ व्या एजीएमकरिता परिनिरिक्षक म्हणून कंपनीने नियुक्ती केली आहे. दरस्थ ई-मतदानासाठी रुल्स अनुसार तपशिल खाली दिलेला आहे :

टरस्थ ई-मतदान सरु होण्याची तारीख आणि वेळ :

२६ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे

. दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ : २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० भाप्रवे

३. कट ऑफ तारीख जी **बुधवार २२ सप्टेंबर, २०२१** आहे. त्या रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासद इलेक्ट्रॉनिकली त्याचे मतदान करू

४. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दूरस्थ ई-मतदानाला <mark>२८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.००</mark> नंतर

परवानगी दिली जाणार नाही. 🕻 सभासदांना जर ज्यांनी दूरस्थ ई मतदान सुविधा घेतली नसल्यास बॅलट पेपर मार्फत सर्वसाधारण

सभेत त्यांचे मतदान करणे शक्य होईल. ६. सभासदांनी दूरस्थ ई-मतदान सुविधेमार्फत मतदान केले असल्यास त्यांना सर्वसाधारण सभेत न्यांचा मतदानाचा हक्क वापरण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

७. सभासद दूरस्थ ई–मतदानामार्फत मतदानाचा त्यांच्या हक्क वापरल्यानंतर सुद्धा सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतात. परंतु सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. ८. ज्या व्यक्तीचे नावे **बुधवार २२ सप्टेंबर, २०२१** च्या कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे

असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी किंवा २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. ९. २९ व्या एजीएमच्या सूचनेसह दूरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक माध्यमाने सर्व

सभासदांना पाठविण्यात आली आहे आणि ती कंपनीची वेबसाईट www.mplindia.in आणि मे. सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची www.evotingindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

१०. कोणीही व्यक्ती ज्यांनी वार्षिक अहवाल (एजीएम सूचना) पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले आहेत ते खालील ठिकाणी ईमेल पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

helpdesk.evoting@cdslindia.com

११. ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीकरिता सभासद खालील ठिकाणी संपर्क करू शकतात.

(ए) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड चे ई-मतदान हेल्लाईन ज्याचा ईमेल आहे helpdesk.evoting@cdslindia.com. हेल्पडेक्स फोन : १८००२००५५३३

(बी) आरटीए/शेअर डिपार्टमेंट : में लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (प्रभारी व्यक्ती : श्रीम. शैली लाड)

ईमेल ः mt.helpdesk@linkintime.co.in

फोन क्र. ०२२ ४९१८६२७० संचालक मंडळाच्या आदेशाने एमपीएल प्लास्टिक्स लिमिटेड करिता सही/-

ठिकाणः ठाणे **दिनांक** : ७ सप्टेंबर, २०२१

विशाखा जैन कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

जाहीर नोटिस

तमाम जनतेस हया सचनेदवारे कळविण्या येते की, माझे अशिल या खालील लिखित परिशिष्ट मध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेली जमिन मिळकतीचे मालक आहेत. त्यांच मांगणेवरून सदर मिळकतीचे मालकी हक्क नपासणी साठी सदर नोटिस जाहीर करत आहे. सदर मिळकतीत आणि / किंवा त्यावरी कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, शेअर्स, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, किंवा मागणी जसे की, विक्री, हस्तांतर अभिहस्तांतर, गहाण, ताबा, धारणाधिकार, भाडेपट्टा, विश्वस्त, बक्षीस, प्रभार. धाधिकार, वारसाहक्क, निर्वाह किवा अन्य . हाही टावे असल्यास सदर लिखित तशा टावाच्या परक कागदपत्रांसह निम्नस्वाक्षरीकराला त्यांच्या खालील दिलेल्या पत्त्यावर या प्रसिद्धी पासन १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सदर मिळकत व त्यावरील कोणत्याही भागामध्ये कोणत्याही व्यक्तीच<u>े</u> कोणतेही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावे किंवा मागणी नाही असे मानण्यात येईल. याची

कपया नोंद घ्यावी.

शेती असलेली जमिन व त्याचे सर्व त्कडे आणि भागामधील, सर्वे क्र. ४९, हिस्सा क्र. ४, क्षेत्रफळ ००-३८-७० हे. आर. चौ. मी., पोट खराब ००-०४-०० हे. आर. चौ. मी., एकुण क्षेत्रफळ ००-४२-७० हे आर. चौ. मी., समतल्य ४२.७० गंठे, आकारणी ०५.७५ रुपये, मिळकत जमिन स्थित गाव मौजे शिरसाड, तालुका – वसई, जिल्हा – पालघर र वसई – विरार शहर महानगरपालिका हद्दीत.

ठिकाण : वसई दिनांक : ०७.०९.२०२१

Sd/ श्री, प्रज्ञात एस. चाबुकस्वार,

जाहीर नोटीस सर्व लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात

येते की, गांव मौजे कामण, ता. वसई, जि. पालघर येथील सर्व्हे नं. १६१, हि.नं. १, क्षेत्र १.८६.०० हे.आर., पो.ख. ०.२६.६० हे.आर., आकार २८.८८ रू. पै. यापैकी क्षेत्र ०.४१.२५ हे.आर., आकार ६.४० रू. पै. ही जिमन मिळकत श्री. संदेश किसन पाटील यांच्या एकमेव मालकी कब्जेवहिवाटीची असून सदर मिळकत आमचे अशिल मे. सिग्नेचर रियल्टी ह्यांना डेव्हलपमेंट करीता घ्यावयाची आहे. तरी सदर जिमन मिळकतीवर कोणाचाही तारण, गहाण, दान, अदलाबदली, प्रिएमशन हक्क, वारसा, बक्षीस, भाडेपट्टा, लीज, विक्री, साठेकरार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हरकत किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत पुराव्यासह लेखी हरकत घ्यावी अन्यथा कोणाचा कोणताही हक नाही व असल्यास सदरचा हक त्यांनी सोडून दिलेला आहे असे गृहीत धरून पुढील व्यवहार केले जातील आणि नंतर आलेल्या हरकतींची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

डेव्हलपर्स तर्फे वकील ॲड. रोहन घनश्याम गुप्ता, रा. शॉप नं. १, दयुलिप अपार्टमेंट, ब्राम्हण आळी, पापडी, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर-४०१ २०७.

महाराष्ट्र सीमनेस लिमिटेड

(डी. वी. विदास पुर कंपनी)
नोंदार्गाकृत कार्यालय : पार्चप रमा, गाव मुकेशी, वी. के. जी. तोड, एन. एव. १७,
तालुका रोत, विल्ला राणाड-४०२ १२६, महाराष्ट्र.
दृ. कं.-१४१५-१४८५१
ई-मेल: secretain@mahaseam.com, वेबलाईट: www.jindal.com
कांचरिट कार्यालय : रालीट कं. ३०, दिस्ट्युकानत संकर्षः, पृ, मुख्यान-१२२०३,
(हरवाणा), सीआयएन : एल१९९१एमएच१९८८पीएचसी०८०५४५
दृ: ०१२-४६२४६९, ई-मेल: secretain@jindaddinip.in
वेबलाइट: www.jindal.com दूर-१२४१४-३४८५११
तिम कांचों कार्यालय : प्याट कं. १०६, इस्टिट्युमानत संकर्षः, गुरुम्मा-१२२०३, (हरवाणा)

३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना व ई-मतदानाची माहिती

एजीएम') ही निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२१ दिनांक १ एप्रिल. २०२०. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल. २०२०. २०/२०२० दिनांक ०५ मे १०२० आणि ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ ('एमसीए सर्क्युलर्स) आणि सेक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे. २०२० भाणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १३ जानेवारी, २०२१ ('सेबी सर्क्युलर') च्या अनुपालनात दिनांक १३ ऑगस्ट, २०२१ ोजीच्या सूचनेत सुचीबध्द कामकाज करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरिसेंग ('व्हीसी')/अद ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत **मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी स**

११.30 वा. (भापने) घेण्याचे नियोजित आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हज

करुन एजीएमला हजर राह शकतात.

ण्यासाठी इच्छुक असलेले सभासद एजीएमच्या सूचनेतील विहित प्रक्रियेचा अवलंब

वरील सदर एमसीए आणि सेबी सर्व्युलर्सच्या अनुपालनात वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालासह ३३ व्या एजीएमला बोलाविणारी ही कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटस् ('आरटीए') ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ०६ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविण्यात आली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रेखुलेशन्स २०१५ ('लिस्टिंग ग्युलेशन्स') च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुरींना अनुसरुन कंपनीने इलेक्ट्रॉनिकली त्यांचे ततदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान ('ई-मतदान') सुविधा पुरविली आहे. त्यानुसार एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविलेल्या इलक्ट्रॉनिक मतदान सुविधेमार्फत करता येईल. सभासदांना पुढे कळविण्यात येते की, (ए) दुस्थ ई-मतदानाला शनिवार, २५ सप्टेंबर २०२१ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरुवात होईल आणि सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ ोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. **(बी)** दुरस्थ ई-मतदानाला सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) परवानगी देण्यात येणार नाही. **(सी)** दरस्थ ई-भगदान मॉड्युल वरील सद्र कालावधीच्या समाप्तीनंतर एनएसडीएल द्वारे बंद करण्यात येईल प्रभासदाने उरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याच परवानगी देण्यात येणार नाही. (डी) ई-मतदानासाठी कट ऑफ तारीख मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ निश्चित करण्यात आली आहे. मतदानाचे हक्क हे कट ऑफ तारखेस कंपनीच्या सभासदांच्या नावे नोंदणीकृत शेअर्सच्या भरणा झालेल्या मुल्यावर मोजण्यात येतील. (ई) कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स गंपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२१ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त कर शकतात. तथापी कोणाही व्यक्तीने दरस्थ ई-मतदनासाठी एनएसडीएल कडे अगोदर नोंदणी केली असेल तर ते त्यांचे मतदा रण्यासाठी त्यांना विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकतात. (एफ) ई-नतदानाची सुविधा ही त्यांचा मतदानाचा हक्क वापरण्यासाठी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यां मतदान न केलेल्या सभासदांना शक्य होण्यासाठी एजीएमच्या दरम्यान सध्दा उपलब्ध

सहभागी होऊ शकतात, परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हकदार नाहीत. (**एच)** एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.jindal.com</u> दर्शविण्यात आली आहेत. एजीएमची सूचना एनएसडीएलची वेबसाइ www.evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध आहे. न्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेंअर्स धारण केलेले आहेत किंवा ज्यांनी कंपनी/आरटीए यांचेकडे त्यांचे ईमेल आग्रडी नोंदिवलेले नाहीत ते त्यांचा ई-मेल आग्रडी नोंदवुन दूरस्थ ई-मतदानामार्फत किंवा एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करु शकतात सभासदांना <u>secretarial@mahaseam.com</u> किंवा <u>rta@alankit.com</u> कडे ईमेल द्वारे एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२०-२१ प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे रणीकृत सभासदांच्या पत्त्याच्या पृष्ठ्यर्थ खालील दस्तावेजांपैकी कोणतेही एक एव रहणजेच आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, बुटिलिटी बिल किंवा कोणत्या अन्य शासकीय दस्तावेजांची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत आणि पॅन कार्डच्या स्वसाक्षांकीत प्रतीसह त्यांचे नाव, संपूर्ण पत्ता, फोलिओ क्रमांक, कंपनीकडील धारण केलेल्या शेअर्सची संख्या नमुद् करून सभासदाने रितसत तही केलेल्या पत्राची स्कॅन्ड प्रत पाठवुन लवकरात लवकर त्यांचे ईमेल पत्ते नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. डीमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचे ईमेल पत्ते

यात येईल. (जी) ज्या सभासदांनी एजीएम पुर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदा

केलेले आहे ते एजीएमच्या ठिकाणी व्हीसी/ओएव्हीएम माध्यमाने एजीएमला हजर आणि

भपडेट करु शकतात. ई-मतदानाच्या माहितीकरिता सभासदांना एजीएमच्या सूचनेत दिलेली माहीती बघण्याचं वेनंती करण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित कोणतीर्ह चौकशी/तक्रारीकरिता सभासद सभासदांसाठी असलेल्या Frequently Ask Question (FAQs) वा संदर्भ घेऊ शकतात आणि भागधारकांसाठी ई-मतदान दुरस्थ ई-मतदान युज मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध आहे किंवा श्रीम. सरिता मोटे असिस्टंट मॅनेजर, नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ४ था मजला, 'ए' विंग, टेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३ यांन संपर्क करावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल पाठवावा किंवा १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर फोन करावा किंवा <u>rta@alankit.com</u> मार्फत किंवा दूर. क्र. ०११-४२५४१२३४ वर श्री. जे. के. सिंगला, सिनियर मैंनेजर, अलंकित भ भारायमेंटस् लिमिटेड, अलंकित हाऊस, ४ई/२, झांडेवालन एक्स्टेंशन, नवी दिल्ली– १९००५५,भारत यांना संपर्क करावा संपर्क करावा. रजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या ठरावावरील मतदानाचे निष्कर्ष एजीएम पार पडल्याव

. १ दिवसात घोषित करण्यात येतील. घोषित निष्कर्षांसह परिनिरिक्षकांचा अहवाल कंपनीची बसाइट <u>www.jindal.com</u> वर आणि अध्यक्ष किंवा त्यांच्या द्वारे प्राधिकृत व्यक्तीनी निष्कर्षाची घोषणा केल्यानंतर त्वरित एनएसडीएल च्या वेबसाईटवर ठेवण्यात येईल आणि निष्कर्ष स्टॉक एक्स्चेंजला सुध्दा कळविण्यात येतील.

JINDAL

दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२१

महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडकरिता राम जी निगम

कंपनी सचिव

ठिकाण : गुरुग्राम

जिंदाल ड्रिलिंग ॲन्ड इंडस्ट्रिज लिमिटेड

सी आयापन : एस २००२ ए प्यापय १८ उमी एसपिसनी २३८१३ मों वर्गीकृत कार्यालय : पार्चर मार, गाय सुकेती, एत एस १७, जी. के. जी.री.इ, तातुकारोहा, जिल्हा रायार –४०२ १२६, महराष्ट्र कांचीट कार्यालय : प्लीट के. ३०, इंटिस्ट्युमतन सेवटर ४५, मुख्याम-२२२ ००३, (हरायाण) ११. : ०१४ -४६२ १९५ १९, इं-मीर : seoretaini@jindalidrilligi, in वेष्यापद : www.indicom ११: ०१४६० -२३६५११ तिरम कांची कार्यालय : प्लीट क. १०६, इंटिट्युमतन सेवटर ४५, मुख्याम-२२२ ००३, (हरायाण

३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

वना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या भागधारकांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभ

'एजीएम') ही निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२१ दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ०५ मे २०२० आणि ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ ('एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज ऑण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० जानेवारी, २०२१ ('सेबी सर्क्युलर') च्या अनुपालनात दिनांक १३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या सूचनेत सुचीबध्द कामकाज करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंग 'व्हीसी')/अंदर ऑडिओ व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत **मंगळवार. २८** म्प्टेंबर, २०२१ रोजी दु. ०४.०० वा. (भाप्रवे) घेण्याचे नियोजित आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाठी इच्छक असलेले सभासद जीएमच्या सूचनेतील विहित प्रक्रियेचा अवलंब करुन एजीएमला हजर राहु शकताव वरील सदर एमसीए आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालासह ३७ व्या एजीएमला बोलाविणारी ही कंपनी किंवा डिपॉझिटरी गर्टीसिपंटस् किंवा रजिस्टार आणि टान्सफर एजंटस् ('आरटीए') ईमेल पत्ते नोंदविलेल्या सदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ०४ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविण्यात आली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ऑण्ड अॅडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रेग्युलेशन्स २०१५ 'लिस्टिंग रेग्युलेशन्स') च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीना अनुसरुन कंपनीने इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान ('ई-

तदान') सुविधा पुरविली आहे. त्यानुसार एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक

ादान सुविधेमार्फत करता येईल ाभासटांना पढे कळविण्यात येते की. (ए) दरस्थ ई-मतदानाला शनिवार. २५ सप्टेंबर. २०२१ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरुवात होईल आणि सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी साय. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. (बी) दुरस्थ ई-मतदानाला सोमवार, २७ प्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) परवानगी देण्यात येणार नाही. (सी) दरस्थ ई-मतदान मॉड्यल वरील सदर कालावधीच्या समाप्तीनंतर एनएसडीएल द्वारे बंद यात येईल. सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल हरण्याची परवानगी देण्यात येणार नाही. **(डी)** ई-मतदानासाठी कट ऑफ तारीख ाळवार, २१ सप्टेंबर, २०२१ निश्चित करण्यात आली आहे. मतदानाचे हक्क हे कट ऑफ तारखेस कंपनीच्या सभासदांच्या नावे नोंदणीकृत शेअर्सच्या भरणा झालेल्या मुल्यावर ोजण्यात येतील. (ई) कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख हणजेच २१ सप्टेंबर, २०२१ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु तात. तथापी कोणाही व्यक्तीने दूरस्थ ई–मतदनासाठी एनएसडीएल कडे अगोदर नोंदणी केली असेल तर ते त्यांचे मतदान करण्यासाठी त्यांना विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड ापरु शकतात. **(एफ)** ई-मतदानाची सुविधा ही त्यांचा मतदानाचा हक वापरण्य दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान न केलेल्या सभासदांना शक्य होण्यासाठी च्या दरम्यान सुध्दा उपलब्ध करण्यात येईल. (जी) ज्या सभासदानी एजीएम पुर्वी रस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते एजीएमच्या ठिकाणी . हीसी/ओएव्हीएम माध्यमाने एजीएमला हजर आणि सहभागी होऊ शकतात, परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. (एच) एजीएमची सूचना आणि वार्षिक भहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.jindal.com</u> दर्शविण्यात आली आहेत. एजीएमची सूचना एनएसडीएलची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुध्दा उपलब्ध आहे. सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत किंवा ज्यांनी कंपनी/आरटीए यांचेकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदविलेले नाहीत ते त्यांचा ई-मेल आयडी नोंदवुन दूरस्थ ई-मतदानामार्फत किंवा एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करुँ शकतात. सभासदांना <u>secretarial@jindaldrilling.in</u> किंवा rta@alankit.com कडे ईमेल द्वारे एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२०-२१ प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे नोंदणीकृत सभासदांच्या पत्त्याच्या पृष्ठचर्थ खालील त्तावेजांपैकी कोणतेही एक एक म्हणजेच आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बिल किंवा कोणत्या अन्य शासकीय दस्तावेजांची स्वसाक्षांकीत कॅन प्रत आणि पॅन कार्डच्या स्वसाक्षांकीत प्रतीसह त्यांचे नाव, संपूर्ण पत्ता, फोलिओ क्रमांक, कंपनीकडील धारण केलेल्या शेअर्सची संख्या नमृद करुन सभासदाने रितसत सही केलेल्या पत्राची स्कॅन्ड प्रत पाठवुन लवकरात लवकर त्यांचे ईमेल पत्ते नोंदविण्याची विनती त्रण्यात येत आहे. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद त्यांच्या डिपॉझिटरी

ार्टिसिपंटस्कडे त्यांचे ईमेल पत्ते अपडेट करु शकतात. -मतदानाच्या माहितीकरिता सभासदांना एजीएमच्या सूचनेत दिलेली माहीती बघण्याची वेनंती करण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीकरिता सभासद सभासदांसाठी असलेल्या Frequently Ask Question: FAQs) चा संदर्भ घेऊ शकतात आणि भागधारकांसाठी ई-मतदान द्रस्थ ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे किंवा श्रीम. सरिता मोटे, । सिस्टंट मॅनेजर, नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ४ था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३ यांना मंपर्ककरावा किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल पाठवावा किंवा १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर फोन करावा किंवा rta@alankit.com मार्फत किंवा दूर. क्र. ०११-४२५४१२३४ वर थ्री. जे. के. सिंगला, सिनियर मॅनेजर, अलंकित असायमेंटस् लिमिटेड, अलंकित हाऊस, ४ई/२, झांडेवालन एक्स्टेंशन, नवी दिल्ली-

१००५५, भारत यांना संपर्क करावा संपर्क करावा. एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या ठरावावरील मतदानाचे निष्कर्ष एजीएम पार डल्यावर २ दिवसात घोषित करण्यात येतील. घोषित निष्कर्षांसह परिनिरिक्षकांचा अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.jindal.com</u> वर आणि अध्यक्ष किंवा त्यांच्या द्वारे गाधिकृत व्यक्तीनी निष्कर्षाची घो गिषणा केल्यानंतर त्वरित एनएसडीएल च्या वेबसाईटवर

ठेवण्यात येईल आणि निष्कर्ष स्टॉक एक्स्चेंजला सुध्दा कळविण्यात येतील जिंदाल ड्रिलिंग ॲन्ड इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता सही/-दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२१ JINDAL

सौरभ अगर कंपनी सचिव

सचना यादारे देण्यात येते की. कंपनीच्या सभासदांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

२. ईमेल पत्ते नोंदविणे/अपडेट करण्याची माहिती

ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे.

https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html